

नवी मुंबई महानगरपालिका
महापालिका सर्वसाधारण सभा

महानगरपालिकेच्या गुरुवार, दिनांक 03 जानेवारी 2019 रोजी भरलेल्या माहे नोव्हेंबर 2018 महिन्याच्या सर्वसाधारण तहकूब सभेत मंजूर/नामंजूर इ. ठरावाची माहिती संक्षिप्त आणि मसुदा स्वरूपात खालीलप्रमाणे आहे.:-

विषय क्र. 04 दिनांक 20 नोव्हेंबर 2018	महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमानुसार विभागीय चौकशीअंती श्री. प्रकाश भालचंद्र कुलकर्णी, उपकर निर्धारक व संकलक (निलंबित) यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम-56(2)(ह) मध्ये नमूद "पुढे नोकरी मिळण्यास सामान्यपणे अपात्र होईल अशाप्रकारे महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फ करणे" या प्रस्तावित शास्तीवर निर्णय घेणेबाबतच्या प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 09/10/2018 चे पत्र क्र. नमुंमपा/प्रशा/आस्था-6/प्र.क्र.फ-646/2379/2018.
ठराव क्र. 823. दिनांक 03 जानेवारी 2019.	"महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमानुसार विभागीय चौकशीअंती श्री. प्रकाश भालचंद्र कुलकर्णी, उपकर निर्धारक व संकलक (निलंबित) यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम-56(2)(ह) मध्ये नमूद "पुढे नोकरी मिळण्यास सामान्यपणे अपात्र होईल अशाप्रकारे महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फ करणे" या प्रस्तावित शास्तीवर निर्णय घेणेच्या प्रस्तावात नमूद करण्यात आलेल्या बाबींसह, सदर प्रकरणातील गैरवर्तनाकरीता अपचारी यांना "पुढे नोकरी मिळण्यास सामान्यपणे अपात्र होईल अशाप्रकारे महानगरपालिकेच्या सेवेतून बडतर्फ करणे" या प्रस्तावित शास्तीबाबत अंतिम निर्णय घेणेसंदर्भातील प्रस्तावास, संदर्भ क्रमांक 2 बाबत पत्राच्या अनुषंगाने सुचविल्याप्रमाणे, मा.सर्वसाधारण सभेस सादर होणेस."
निर्णय	नामंजूर
विषय क्र. 08 दिनांक 20 नोव्हेंबर 2018	पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना - 2017 नुसार विक्री प्रक्षेत्र व विक्री शुल्क आकार निश्चित करून महानगरपालिका क्षेत्रातील ओटले/पिचेस वितरणासाठी उपलब्ध करून देणेबाबत प्रस्तावाबाबत, आयुक्तांचे दिनांक 30/10/2018 चे पत्र क्र. नमुंमपा/परवाना/1563/2018
ठराव क्र. 824. दिनांक 03 जानेवारी 2019.	"पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना - 2017 नुसार विक्री प्रक्षेत्र व विक्री शुल्क आकार निश्चित करून महानगरपालिका क्षेत्रातील ओटले/पिचेस वितरणासाठी उपलब्ध करून देणेच्या प्रस्तावाबाबत नमुद केलेल्या बाबींसह, पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम - 2014, महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम - 2016 आणि पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना - 2017 यांचे अंमलबजावणीसाठी पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना - 2017 मधील अनुच्छेद क्रमांक-4 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 386 नुसार मा.महापालिका सर्वसाधारण सभेची मंजूरी देण्यात यावी."
निर्णय	स्थगित

सही/-
(चित्रा बाविस्कर)
महापालिका सचिव
नवी मुंबई महानगरपालिका